

R. O.. : 2nd Flr., "Flying Colors", Pandit Din Dayal Upadhyay Marg, L.B.S Cross Road, Mulund (W), Mumbai 400080.

Ph.: 022-2937700 / 800 / 900 | Fax: 022-25937799

CIN: L80903MH2006PLC163888 Email: info@mteducare.com Website: www.mteducare.com

May 17th, 2021

Scrip Code : 534312	Symbol: MTEDUCARE
Mumbai- 400001	Mumbai - 400 051
Dalal Street, Fort,	Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
The BSE Limited	National Stock Exchange of India Ltd
The Manager (CRD)	The Manager – Listing Department

Dear Sir / Madam,

<u>Sub.: Newspaper Advertisement(s) for transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection fund (IEPF) Authority.</u>

Pursuant to the regulation 47 of the Securities and Exchange Board of India (LODR), 2015, we hereby enclose the copies of the Notice to the shareholders published in Free Press Journal (English newspaper) and Mumbai Navshakti (Marathi Newspaper) on 16th May, 2021 pursuant to Rule 6 IEPF Authority (Accounting, Audit, Transfer, and refund) Rules, 2016 and amendments thereof.

This is for your information and record please.


Thanking you,

Yours faithfully,

For MT Educare Limited

Ravindra Mishra Company Secretary





CICIBANK Branch Office: Branch Office ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raving, Maharashtral, Pune - 411/04

PUBLIC NOTICE - TENDER CUM AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

Notice for sale of immovable assets

-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provise to Rule 8 (6) of the Security Interest Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Ltd. will be sold on "As is where is". "As is what is",

Sr. No.	Name of Borrower(s) /Co- Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of Auction
(A)	(8)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
'	Mr, Sagar Vishwanath Nerlekar (Borrower) & Mrs Seema shivaji Nimbalkar (Co-borrower) LBPUN00002466405	Flat No B T 29, 4th Floor, Wing B1, Ramnagan, Sr No 36 Hissa No 8/2A/1 and Sr No 36 Hissa No 8/11/2, Ambegaon Budruk, Pune - 41/1046, Admeasuring an bullt up area of 447 sq.ft as per Index-III	Rs. 26,99,515/- (As on May 10, 2021		May 27 2021 From 10.00 AM To 01.00 PM	June 07, 2021 11.00 AM onwards

The online auction will be conducted on website (URL Link-https://disposalhub.com) of our auction agency M/s NexXen Solutions Private Limited. The Mortgagors/ noticee are given a last chance to pay the total dues with further interest till June 05, 2021 before 05:00 PM else these secured assets will be sold as per schedule.

The Prospective Bioder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at to ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raylral, Maharashtra, Pune-411004, and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before June 05,2021, before 02:00 PM along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer brough the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, DSMG. 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune - 411004. on or before June 05, 2021 before 05:00 PM Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/Scheduled Bank in favour of "ICICI Bank Limited" payable at Pune.

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction or submission of enders, kindly contact ICICI Bank Limited on 9004441677/ 7304904372 or M/s NexXen Solutions Private Limited on 9310029933/9810029926/01244233933.

Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited... 2. Augeo Assets Management Private Limited, have also been engaged for facilitating the sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons.

For detailed terms and conditions of the sale, please visit www.lcicibank.com/n4p4s

Date: May 15, 2021 Place: Mumbai

Authorized Officer ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

This is to notify that my clients (I)
MRS GUNVANTI GUNAJI SAWANT (2) SHRI GUNAJI TILAJI SAWANT were purchased the Room No. B-30, Plot No. 75, Gorai (1) Vishwashanti Co.op. Hsg. Society Ltd., RSC-7, Gorai(1) Borivali (West), Mumbai 400 091 vide Agreement for sale dated 31/03/2021 registered on 29/04/2021 from the Room owner SMT MEDHA MADHAV BAPAT. The Title documents in respect of the said Room i.e. Mhada Pass Book and Mhada Slip issued by MHADA on the name of original allottee SHRI VISHWANATH RAJARAM PARULEKAR and five Mhada Transfe letters issued on the name of SHRI DATTATRAY SAHEBRAO JADHAV dated 18/03/2004, MRS MALTI GOVIND GHANEKAR 05/07/2008, MRS NAINA KHUSHAL VORA dated 02/02/2010, MRS UJWALA SATISH SAWANT dated 10/03/2014, SHRI AMOL MADHAV BAPAT dated 12/05/2014 have been lost and NC has been filed in Borivali Police station vide No. 1370/2021 on 10/05/2021 for the same.

Any person/s in custody of the Original copies of the said Mhada Pass Book, Mhada Slip and five Mhada Transfer letters or having claim/right against the said room by way of sale, exchange, charge, gift, trust, inheritance, possession, lease, mortgage, lien or otherwise requested to make the same known in writing with documentary evidence to below mentioned address within 14 days from the date hereof. failing which, it will be presumed that no person has any claim against the said premises and deal of the said premises will be completed by my client withou any further reference to such claims. Dated this 16th day of May 2021.

SANTOSH M. PITALE

Advocate is, Govt. of India Notary 10/D-8. Kalpataru Co-op. Hsg. Society Ltd., Near Suvidya School, Gorai (I), Borivali (West), Mumbai 400 091.



MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

(A Government of Maharashtra Undertaking)

Corrigendum for Tender Notice No. / 22 /of 2021

Corrigendum is issued to Tender Notice No. 22 of 2021 Published n Free Press Journal, National Level Edition, Mumbai on 13/05/2021, Sr. No. (B-1) for work "Ranjangaon Industrial Area... M&R to Roads Resurfacing of roads in A. B. C. D. E. F. G (Part) blocks. PAP commercial layout and final asphalting treatment in G Block. (PQ form Avaliable on MIDC Website www.midcindia.org)" for the period from 14/05/2021 to 07/06/2021. however the shallbe read as from instead period 20/05/2021 to 14/06/2021. The other details shall remain unchanged.



MT EDUCARE LIMITED CIN: L80903MH2006PLC163888

Registered Office: 220, 2[™] Floor, "FLYING COLORS" Pandit Din Daval Upadhyay Marg, L.B.S Cross Road, Mulund (West), Mumbai - 400080 Email: info@mteducare.com Website: www.mteducare.com Tel: 022-2593 7700/800/900 | Fax: 022-2593 7799 NOTICE

This notice is published pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and refund) Rules, 2016 as amended ("IEPF Rules")

In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act. 2013 read with the IEPF Rules. the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, share be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

Adhering to the various requirements as set out in the IEPF Rules, the Company has already seni communication individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the demat account of the IEPF Authority under the IEPF Rules for claiming their unclaimed shares to avoid transfer of shares to the demat of account of IEPF Authority latest by 06 August, 2021.

In terms of Rule 8 of IEPF Rules, the Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority on its website at www.mteducare.com shareholders are requested to refer website to verify the details of shares liable to be transferred to IEPF under web link http://www.mteducare.com/investorrelations/statutory-communication. The Shareholders are advised to claim such shares by 06 August 2021

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. The shareholders can claim both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF Authority by making an online application to the IEPF Authority, for which the details are available at www.lepf.gov.in


In case the shareholders is unable to claim the unclaimed shares by 06°August, 2021, the Company shall with a view to complying with the requirements set out in the IEPF Rules, initiate necessary action for transfer of the shares to the demat account of the IEPF Authority as per the procedure prescribed under IEPE Rules

In case of any queries/clarification, the shareholders may contact the Company's Registrar and Transfer agent at M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS.Marg, Vikhroli (West), Mumbal - 400083, Tel No.: (022) 49186270, e-mail: lepf.shares@linkintime.co.in.

निःष्पक्ष आणि निर्भिड दैनिक



www.navshakti.co.in किंगत 3 राषये



AMBERNATH (E.) BRANCH

Meghdoot Apartment, Plot No. 236, Near Swami Samarth Chowk. Opp. Mohan Jyot society, Shiv Mandir Road, Ambemath (E), Dist. Thane - 421 501. Ph.: 0251 - 2605862 / 2605863

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002.

Mrs. Sheetal Suresh Duse (Borrower) Mr Praful Suresh Duse (Co-borrower). 102 plot No. 25 Jai vognhar Apartment

Shiv ganga Nagar Ambernath East 421501 Maharashtra

- We have, at your request, granted you various credit limits at our Ambernath Branch for an aggregate amount of Rs. 32,50,000/- and give below details of various credit facilities granted by us. a) Term loan of Rs. 32,50,000/-Under Housing Loan Scheme,
- We inform you that out of total amount of Rs. 28,66,487.00 due to us as on 07/04/2021, you have defaulted in repayment of entire amount of Rs. 28,66,487.00 (Rs. Twenty Eight Lakhs Sixty Six Thousand Four Hundred Eighty Seven Only) which represents the principal plus interest due on the date of this notice.
- . As you have defaulted in repayment of your full liabilities, we have classified your dues as Non-Performing Asset on 31/03/2021 in accordance with the guidelines of the Bank/ directions or guidelines issued by the Reserve Bank of India.
- We also inform you that in spite of our repeated demand notices & oral requests for repayment of the entire amount due to us, you have not so far paid the same.
- You are aware that the various Credit limits granted by us are secured by the following assets/security agreements (Secured
- All the Piece & parcel of the Row House No.5 Shubh Residency. Building No. R/H-05, Morivali Ambernath East 421501 Dist Thane Maharashtra admeasuring 1201 Sq.Ft Carpet area.
- For the reasons stated above, we hereby call upon you to discharge In full your liabilities to us within a period of 60 days from the date of receipt of this notice, failing which we will be exercising the powers under section 13(4) of the Securitization and B



Asset Recovery Management Branch:

Union Bank Building, 5th Floor, 66/80, Mumbai Samachar Marg, Fort. Mumbai - 400 023

Tel: 022 - 22629451 / 52 / 54, 22632807

Mobile: 08928211305 Fmail: arb msm@unionbankofindia com १९, खारपर, नवा भुबङ्ग त्याच संचालका/इसीदार श्री. क्यंकटेश गोली, ती. चारती व्यक्टरा मिली, श्री. पोणेन देशाई आणि श्री. मुशिल कुमार वर्षा पांच्या द्वारे प्रतिविधित्व यांच्याकट्ट कंनरा किंड्या, एआरएस-॥ गावेला क. २.३३,०१,८६६,९७/—(०५,०९,२०२० रोजीस अधिक पुडील बाल आणि प्रचार) च्या वधुनीसाठी ०२.०६,२०२१ रोजी 'जसे आहे जेबे आहे' आणि 'जसे आहे

FIG.	विक्रकतीचे वर्णन	राखीय किमत	इसारा अनामत रक्कम
₹.	प्लांट क्र. सी-६१, सेक्टर १२, गाव खारघर, गोवले शांवा आणि प्रकाश नीत सन्तिसेस मागे, खारघर नवी मुंची-४१०२१० वेथे नियत र्रो हाऊस क्र. सी-६९ चे भाग आणि विभाग, मोज. १०४३ मी, १८ विस्टानय क्षेत्र आणि १०६९ ची, फुट मोकका बेज प्रारंगा	*. *.**.00,000/-	E. \$4,\$0,000/-

विज आणि १०६३ की. फूट घोकळा केर हरिया.

इसारा अनामत सक्रम ०१.०६ २०२१ रोजी विज्ञा त्यापूर्वी साथं, ५,०० पर्यंत जमा करावी.

इसार वे तपरीत्व आणि इतर कागरपञ्च सेवा पुरविद्यादास ०१.०६, २०२१ रोजीस किंवा पूर्वी सायं, ५,०० पर्यंत स्वाम करावी.

इसार वे तपरीत्व आणि इतर कागरपञ्च जमा करणावी तारीळा ०१.०६, २०२१ आहे.

इसार वे तप्याप्त केरिक के कागरपञ्च जमा करणावी तारीळा ०१.०६, २०२१ आहे.

विकिच्या तपरीत्वाता अटी आणि जर्तीसाठी कृष्या कराव, मेकेची वेकसाट (www.canarabank.com)

प्राच्याया करावेत्वाता अटी आणि जर्तीसाठी कृष्या कराव, मेकेची वेकसाट (www.canarabank.com)

प्राच्याया कर्ता कर्ता कर्ता, प्रभाषणा ॥ व्यंव, मुंखर्व (इ.क. (०२२) २२६५११२८/२९/ मी. इ. ०६२१२३६६७०) किंवा की. के. एव. प्रयाद, (मो. इ. ९८३३००३१२) प्रमेल आजठी अध्येत सायं के.

चेक्स पुरवजारात में, सी १ इंडिया प्रम. सिंत, उचीमा विद्यार, क्रम-२, गटक पेट्रोकेम इसारत, इसारत इंड.

३०१, गुणाव, हरियाणा, सिंव: १२०१५, दू. इ. १९११२४४ ६०००००००० वेचे संपर्क साधावा. ort@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधा

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बेंक, एआरएम-॥ शाखा

WALL SAME

MT EDUCARE क्षांस्मामकार्यं , प्रवास्त्रोक THE WHAT PROPERTY

एमटी एज्युके अर लिमिटेड

सीआवर्ष - एस.८०० वेषणाच २०० वेषणाची ६,१८८८ नोटगीकृत कार्यात्व : २२०, २ स मजला, 'कलाग्रेग कलमें' प्रीडत दिन द्वाक उपाध्याप मार्ग, पत्त औ.एस. असे ग्रेड, मुनंद (पत्तिम), पूर्व - ४००८० देगत : http://medicare.com दू: ०२२-२५६३ ७७००/८००/५००, कल्या : ०२२-२५१३ ७७५५ सूचना

सूचना
पूजारे प्रशासिक स्वार प्रश्नुकेगन और प्रोटेशना कंड ऑस्पिटित (अकाइंटीम, ऑडिट, ट्राक्स और फिंड) इन्छ, २०१६ ('आवर्षीएक रुख') च्या निवम ६ ता अनुसकन ही सूचना प्रकाशित केली आहे.

२०१६ ('आवर्षीएक रुख') च्या निवम ६ ता अनुसकन ही सूचना प्रकाशित केली आहे.

किया जान जबे न्यांच्या संक्षातील लापमा प्रदान केलेला नाही किया त्यावर ट्राव केलेला नाही ते ते अभी क्यांने इन्केटर परनुकेगन और प्रोटेशन फंड (आयोपिएक) करें करनीदित हालावर ट्राव केलेला नाही ते ते अभी क्यांने इन्केटर परनुकेगन और प्रोटेशन क्यांने आयोपिएक क्यांने आयोपिएक क्यांने आयोपिएक अर्थापिट क्यांने आयोपिएक अर्थापिट क्यांने हालावर होते केलावर होते केलावर केलावर केलावर केलावर केलावर केलावर होते केलावर होते केलावर होते केलावर होते केलावर केलावर केलावर होते व्यव केलावर केलावर होते होते केलावर केलावर केलावर केलावर केलावर केलावर केलावर केलावर केलावर होते होते केलावर क

ऑगस्ट, २०२१ पर्यंत अशा शेअसंबर दावा करण्याचा सङ्घा देण्यात येती.

अगिम्द्र, २०२१ पर्यंत अशा श्रेअसंबर दावा करण्याचा सद्धा देख्यत मेतो.
हे ध्यावात उत्यावे की, आवर्षिपण स्वत्त श्रुवास आवर्षिपण कर्य हरनांतरित हास्तेले ग्रेअर्च आणि दावा व केलेल्या सामांवाण्या संस्था रूपनी विकट्ट कोणवादि दावा करता सेमार नाहे. सामायाण्या आवर्षिपण आवर्षिपण आधारितकांद एक आयंत्रासार्वत अर्थ करून आवर्षिपण आधारितकांद एक आयंत्रासार्वत अर्थ करून आवर्षिपण आधारितकांद एक प्रत्यात्र करतात्र, त्यावार्योण कर्मालां क्ष्यात्र प्रात्य करतात्र, त्यावार्योण कर्मालां कर्म

आर्थवाही सुर करेर स्वटार्चन संक्रिया ग्रा.चि., मी-१०१., २०६ पार्च, एलबीएस मार्ग, विक्रोडी (परिचर), मुर्च - ४०००८३, द् डा. (०२२) ४९१८६२७०, ई-मेल iepf.shares@inkinsme.co.in येथे संचर्च साधावा

एमटी एज्युकेजर लिपिटेड सार्व

from : 14/04/2021

कंपनी सेकेटरी

W The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नॉवणी. आणि प्रशासकीय कार्यालय : ५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एञ्चुकेशनल कॅम्पस मार्ग, बीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८

मागणी सूचना

ही भोगाबारा को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील तपश्चिलानुसार सदर सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत धकवाकी रकमेची यागणी करण्यासाठी खालील नमूद कर्जदार/हमीदारांना सरफेसी ॲंग्ट २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनामध्ये मागणी सूचना जारी केलेली आहे. सूचनेचे सदर प्रकाशन हे

5H. Wi.	कर्जवार/ हमीदारांचे नाव	मागणी सूचना तारीख आणि चकवाकी रक्षम	स्थावर मिळकर्तीचे चर्णन आणि तारण मनेचे मालक
t. t. t.	ये इटरवेशनल स्पार्कितिग (प्रोपा. श्रीम. तेहसिन अब्दुल अहिष्ट समनन दूपावडी) - कर्वदार श्री. सायरस हिमा रानुववाला श्री. अब्दुल अहिष्ट सपनन योडम्बीट सिरस्ट दूपावडी श्री. मेहस्स्ट स्टिस्स्ट सोइस्स्ट दुर्गन दूपावडी	०७/०५/२०२१ आणि ह. १,४०,४४,३९३,०० (२८/०२/२०२१ पेजीस सह ०१/०३/२०२१ पासूच्ये पुढील	त्री. मोहम्मद सिरव मोहम्मद हुसैन दुपानळे- शॉप क्र. ११, हीरा पक्र सीपपप्रस्थ लि., हीरा पक्र शॉपिंग सेंटर, हाजी अर्ल कॉर्नर, भुलामाई देसाई रोड, ताडदेव, मुंबई- ४०००१६.

कर्बदन/हमीदम कारा बाद्दीर कर्जानच्यात येते की, जर मदर मुख्ना प्रसिद्धी ठारखेपासून ६० विकास बरील तसूद एका चुकती केली नाही तर बैंकेचे प्राधिकृत अधिकारी सरफेरी बीक्टच्या तरहुदीच्यो बरील चयुद यहाण विख्यकत/तारण सरोचा करूना मेटील आणि

ज्यातिक शारतात्र कारतात्रः क्रिकेशी लेखी पूर्व सक्षयती आम केल्याशिवाय वरील नमूद तारण ज्याति क्रिकेशी आहेल्या विकास मध्य प्रणीति श्रवात्रात्र करण्यातात्री आवेल्यी जीवटच्या कराय १३(११) अञ्चल प्रतिक्रिय तहा करण्यात येन आहे. सर्वेक्षी औरट, २००२ च्या कराय १३(१) च्या सूच्येनुसार ही आहेर सूच्या आहे. क्रिकेश/इश्वेदार प्राता कोणत्यात्री कामकाज्ञाच्या दिवसी विम्मस्तावारिकारोकसूच कराय १३(१) अञ्चल मूच सूच्या प्राप्त करायाया बाह्य देण्यात येन आहे.

साँच छा. १, ताळ आणि पहिला मजारा चर, सुगत जगार्टिय को - आँच हाज. सीसा. लि. जाते साम इमारतीयच्छे, १० फूट रोड, सार्ट गुरुजी नगत, पुरुंत गुरं, मुंबई १०००८१ रूपमा व्यासां तेत्रने की, जा तुम्मी ६० दिससार प्रकाशकीया भागा केता नाही आणि वर वैसेने का औरद असरोसचे तिये अधिकार प्रगर्शती आणि वर साण्य माण्या किसी एकमिमाट्ट मेंतूनी करवाकी पाणवा आणी नाही सा आम्झारा, पुरस्थानकुट अधीत स्वास्त्री महाली करवाकारी प्रवास किसी नाहता कि वैद्याना विसे नाहाना कि वैद्याना किसी नाही सा आम्झारा, पुरस्थानकुट अधीत स्वास्त्री हा प्रकाश माणा पहेल. औरट व्यास कामा १६ १६३ असार्थ, हा मुख्येच्या आमीर्नास दुस्ताना वैकाला संपत्ती रिकाय किसीला अमार्थना व्यासार कामार्थना व्यासीहता उपको असार्थना व्यासार करवामा किला प्रकाश करवामा करवा केता कामार्थन करवाम करवान करवाम करवाम करवाम केता स्वास्त्र अस्त्री कामार्थन करवाम करवाम करवाम करवाम केता साथका स्वास्त्री अस्त्री कामार्थन करवाम किला साथका स्वासार्थन करवाम किला साथका स्वासार्थन स्वासार्थन स्वासार्थन स्वासार्थन करवाम किला साथका स्वासार्थन स्वासार्य स्वासार्थन स्वासार्य स्वासार्थन स्वासार्थन स्वासार्य स्वासार्थन स्वासार्थन स्वासार्थन स्वासार्थन स्वासार्थन स्वासार्य स्वासार्य स्वासार्थन स्वासार्थन स्वासार्थन स्वासार्य स्वासार्य स्वासार्य स्वासार्थन स्वासार्य स्वासा

। मनांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेत ज्या तरनुदीकडे तुमचे लक्ष वेपण्यांत येत आहे

प्राधिकृत अधिकार युनियन शैक ऑफ इंडिय

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सेंस्ट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India

अंबरनाथ (पू.) शास्त्रा

मेघट्त अपार्टमेंट, प्लॉट क्र. २३६, स्वामी समर्थ चौक जवळ. मोहन ज्योत सोसायटी समोर, शिव मंदिर रोड, अंबरनाथ (पू), जि. तार्गे - ४२१ ५०१, दू. ०२५१-२६०५८६२/२६०५८६३

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोसंमेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अयव सचना Azaranimana cultura inates श्री भरतकमार जैसवार (कर्जदार) श्री. रोहित रामनाथ जैसवार (सह-कर्जदार) बरील दोधे येथे शॉप क्र. २, तळमजला, १ मॅझेनाईन मजला,

दुसरा मजला, श्री. बालाजी प्लाझा शॉपिंग कॉम्प्लेक्स, आर क. १ बीके क. १८९२, ई क्र. ७८, शीट क्र. ६९, संक्शन २-सी, उल्हासनगर- ५, ठाणे ४२१००५ महाराष्ट्र

आमरी तुम्हाला ह. ३८,९५,०००/- च्या एकूण स्क्रमेकरिता तुमच्या विनतीवरून खालील पत मर्यादा मंजूर केल्या होत्या आणि आम्ही आमच्या अंबरनाथ शाखा मार्फत आम्ही मंजूर केलेल्या विविध पत सुविधांचा तपशील खाली देत आहोत.

ुश सेन्ट गाँच स्क्रिम अन्ययं क. ३८,१५,०००/ – चे टर्म लोन आमरी तुम्हाला कळवित आहोत की, एकुण स्क्रम ७७.०४.२०२१ रोजीपासूनची थकवाकी रु. ३६,८४,९१४.०० तुमच्याकडून आम्हाला थकीत आहे आणि तुम्ही रु. ३६,८४,९१४.०० (रुपये छत्तीस लाख चीऱ्याएँगी हजार नऊरो चौदा मात्र) ची संपूर्ण रक्कम अधिक सदर स्वनेच्या तारखेरोजीसचे व्याज प्रदान करण्यास कसूर केलेली आहे.

तुमच्या संपूर्ण दायिन्वाचा परतावा करण्यात तुम्ही कसूर केत्यामुळे तुमची थकबाकी रिझर्व्ह बंक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेल्या निर्देश आणि/किंवा मार्गदर्शक तत्वानुसार नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून ३१.०३.२०२१ रोजी वर्गीकृत करण्यात आली आहे.

आम्ही तुम्हाला हे देखील कळवितो की, येणे असलेली संपूर्ण थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी आम्ही वारवार पाठविलेल्या मागणी सूचना आणि ताँडी केलेल्या करण्यासाठा आहे। वारवार पाठावताच्या मार्गणा सूच्या जारान उडाज पार्टिया विनंत्यानंतरही तुन्ही अजूनपर्यंत त्याचे प्रदान केलेले नाही. तुन्हाला माहीत आहे की, आम्ही मंजूर केलेल्या वरील मर्यादा खालील मत्ता/तारण करार

तुम्हाला महात आहे का, आहे मनू करात्या वरात्य वर्षात्य कार्यात्र कार्यात्य कार्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्य कार्यात्य कार्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्य कार्यात्य कार्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्यात्य कार्य कार्यात्य कार्य कार्य

पूर्व : शॉप क्र. १ पश्चिम : शॉप क्र. ३ आणि रोड उत्तर : शॉप क्र. ४ आणि गुली : पेंड

वर दिलेल्या कारणास्तव, आम्ही याद्वारे तुम्हाला ह्या सूचनेच्या प्रामीच्या तारखेपासून ६० विवसांच्या कालावधीत आम्हाला तुमच्याकडून येणे असलेले तुमचे संपूर्ण रायित्व निभावण्यास सांगत आहोत, कसूर केल्यास, आम्ही वरील तारण मत्तांविरुध्द सिम्बुरिटायक्रेशन औड रिकल्स्ट्रकान ऑफ फायनाच्याअल असेटस् औड एन्फोसेंग्ट ऑफ सिम्बुरिटी इटॅरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वयं उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करू. ॲक्टच्या कलम १३ अन्वयं आम्हाला उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये अन्य वार्वीसह, पुढील अधिकारांचा समावेश होतो. (i) ताण यतेचे राजीकरण काण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या तारण मत्तेचा कब्जा ग्रेणे (ii) तारण मत्तेचे रोजीकरण करण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ग्रहण करणे. (iii) आमच्याकडून (तारण धनको) कब्जात घेण्यात आलेल्या तारण मत्तेची व्यवस्था पाहण्याकरिता व्यवस्थापक म्हणून कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करणे आणि आम्ही केलेले कोणतेही तारण मतेचे हस्तांतरण हे हस्तांतरितीच्या नावे हस्तांतरित केलेल्या तारण मत्तेसंबंधातील ताल अपिकार असे असतील जणू ते हस्तांतरण तुम्ही केले आहे. (w) तुमच्याकडून कोणतीही तारण मत्ता ज्यांनी संपादित केली आहे आणि ज्याच्याकडून तुम्हाला कोणतेही पैसे वेणे आहेत किंवा येणे होणार आहेत, त्यापैकी तारण कर्जाच्या प्रदानासाठी पुरेसे ठरेल एवढे पैसे आम्हाला (तारण धनको) अदा करण्याकरिता लेखी नोटिसीने आवश्यक तेव्हा कोणत्याही समयी बोलावणे.

वा दिलेल्या अधिकारांचा वापर करून रोख झालेल्या रकमेतून, प्रथम आमच्या मते मुयोग्यरित्या केलेल्या सर्व खर्च, आकार व परिव्यय व त्याच्याशी अनुष्मिक कोणतेही पीठ्यय भागवले जातील आणि दुसरे रूपा सूचनेच्या तारखेपासून प्रत्यक्ष रोखीकरणाच्या तारखेपर्यंत सविदात्मक दराने व्याजासह वा दिलेली आन्हाला येणे असलेली वक्ताकी भागवण्यात वापरली जाईल व त्यानंतर रोष स्कन्भ उत्त्यास, अधिकार व हितसंबंधांप्रमाणे ती घेण्यास हकदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रदान केली जाईल व ती रक्षम प्राप्त काण्यास कोणीही हकादार नसल्यास तुम्हाला प्रदान करण्यात येईल.

कृपया ध्यानात देवाले की, अंक्टच्या उपकलम १३ नुसार हुचा सूचनेच्या प्राप्तीनंतर कृपया च्यानात ठवाव का, अन्तरच्या उनकराम १३ नुसार ह्या सूचनच्या प्रातासात आमच्या लेखी पूर्व संमतीखेरीज, तुम्ही ह्या सूचनेत उद्देख केलेल्या कोणत्याही तारण मताचे विक्री, भाडेपट्टा किंवा जन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. आस्ही विक्युरिटावहोगन अँड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनाज्यिअल ॲसेटस् अँड रस्कानेस्ट्रकान तिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ च्या कलम २९ कडे तुमचे लक्ष बेघतो, ज्यामुळे अंक्टच्या तातुदीचे तुम्बी उद्घेधन केल्यास एक वर्षापर्यंत केंद्र किंवा दंड किंवा दोलींगी

शिक्षा हरू राज्या आमही तुम्हारता हेटेखील कंळवितो की, सिक्सुरिटायझेरान औड रिकस्टुक्शन और्प कावनान्त्रिअल असेटस औड एन्कोसंपेट ऑफ सिक्सुरिटी इंटरिस्ट ऑक्ट, २००१ अन्यये स्वाहर आमरी कारवार्षं करत असलो तरी, एकतर (1) तुम्ही आणि/किंवा कर्जदार यांच्याधिकरण/न्यायात्यात वाद/अर्ज/दावे दाखल करून एकाच वेळी कर्ज वसुती न्यायाधिकरण/न्यायात्यात वाद/अर्ज/दावे दाखल करून सहरणांचे आणि/किंवा (1) तारण मत्तांच्या विक्री रक्तमेतून संपूर्ण धकताकी रक्तमेती मांचतान्यव दात्तं व्यावसास पराचेट होक न शकल्यामा बैकेला येणे असलेल्या उम्मीत अर्थाण/किंवा कर्जदाराविकरूट प्रक्रिया सुरू करणे (10) कारवाराच्या रुदार्द्वाच्या अर्जाण तथा कर्लाचा कृती किंवा पुरीमाठी तुम्ही आणि/किंवा कर्जदार यांच्याविकरूट कींजरां तथा करणांचा आसमा हम राष्ट्राचे रुजन आहेतः तुमचे लक्ष तारण वर्णच्या विमोजनासाठी उपलब्ध बेळेच्या संदर्गत सदरक् अधिनियमाच्या करम १३ च्या पीट कलम (८) च्या तर्त्युतीकर वेषण्यात तेत आहेत. आम्ही कारवाई करत असलो तरी, एकतर (i) तुम्ही आणि/किया कर्जदार यांच्याधिक्य

विनांक: ०७.०४,२०२२

(प्राधिकृत अधिकारी) सेन्द्रल बंक आफ इंडिय

के आरएल ४/११०९६/२०१८ नोंदणीकृत ६ सप्टेंबर, २०१८ नोंदणीकृत आणि निष्पादीत त्रदशकृत आणि विचारीत विलेखाच्या सुकृताद्वरे प्राप्त केले. र उद्घेषित भेर विलेखामध्ये पान क्र. र टावपोग्राफिकल सुक श्री. रि माधवराव घट च्या ऐवजी श्री. माधवराव घट असे आदव्हा आले सर्व व्यक्ती समाविष्ट श्री. रवि माधा भट यांना सदर पर्सेट किया त्व कोणताही भागासंदर्भात विक्री, भाडेपट्टा, बारसा, अदलाबदल, गर प्रभार, धारणाधिकार, विस्वस्त, कर मुविधाधिकार, जमी किंवा यात्रि कसेहीच्या मार्गे कोणताही दावा असल निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १, सुशिला अपार्टमेंट, एस.एन. रोड, र नगर, मुलुंड (पश्चिम), मुंबई- ४०००८ मोबाः १७७३५७८५५२ येथे कार्यालय वेळेत सदर तारखेपासून १/६-विवसांच आत कळविणे, कसूर केल्याम मा अशील भी. विनय माचवराव मट पा नामाधिकार अशा कोणत्याही दाव्यांच संदर्भाशिवाय स्पष्ट आणि पणनयो असल्याचे समजण्यात येतील आणि त काही असल्यास ते त्यागित केल्या समजण्यात येतील. नागरिकांनीसुद्धा स सूचनेची नोंद घ्यावी.

दिनांक: १६ मे, २०२१ दिनांकीत

सही/ श्री धवल टी. कारि कारिया ॲण्ड असोशिएट् वकील उच्च न्यायात

Income Distribution cur

The Trustees of Franklii withdrawal (IDCW):

Name of the Schemes

Franklin India Equity FIESF- Monthly IDCW FIESF -Direct-Monthly FIESF- Quarterly IDCV FIESF- Quarterly IDCV Franklin India Fixed N FIFMP-4-C - Quarterly FIFMP-4-C - Quarterly Franklin India Fixed M FIFMP-5-B - Quarterly Franklin India Fixed N FIFMP-5-F - Quarterly FIFMP-5-F - Quarterly The Record Date for th

immediately following option of the scheme where the contract of the scheme where the contract of the scheme where the scheme with t next Business Day after # Please note that the distributable surplus a surplus shall be paid ou Please note that IDCW

Pursuant to paym statutory levy (if ap

For Franklin Templeto (Investment Manager

Sd/-Sanjay Sapre

Date: May 15, 2021

Mutual Fund in